

सर्वासाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९  
अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात  
करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान  
राबविणेबाबत

महाराष्ट्र शासन  
जलसंधारण विभाग

शासन निर्णय क्रमांक: जलअ-२०१४/प्र.क्र.२०३/जल-७

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

तारीख: ३ मार्च, २०१५

वाचा - १) शासन निर्णय, जलसंधारण विभाग क्रमांक जलअ-२०१४/प्र.क्र.२०३/जल-७,  
दिनांक ०५ डिसेंबर, २०१४

२) दिनांक २० फेब्रुवारी, २०१५ रोजी शक्ती प्रदत्त समितीमध्ये घेण्यात आलेला निर्णय

शासन निर्णय जलसंधारण विभाग क्रमांक जलअ-२०१४/प्र.क्र.२०३/जल-७, दिनांक ०५ डिसेंबर, २०१४ मधील पृष्ठ क्रमांक १५ मधील मुद्दा क्रमांक २५ मध्ये "सदर शासन निर्णय पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्राम विकास विभाग, जलसंपदा विभाग, कृषि विभाग, नियोजन विभाग व वित्त विभाग यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे" असा उल्लेख करण्यात आलेला आहे. तथापि, काही प्रकरणी नियोजन विभाग, वित्त विभागाकडून व अन्य विभागाकडून यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय/परिपत्रक यामधील निर्देश /सूचना ह्या सदर दि. ०५ डिसेंबर, २०१४ रोजीच्या शासन निर्णयाशी सुसंगत नसल्याने निर्णय घेण्यास अडचणी येत असल्याची बाब निर्देशनास आलेली आहे. सबब, या संदर्भात असे स्पष्ट करण्यात येते की, जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत समाविष्ट योजनांसंबंधी अन्य कोणत्याही विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय / परिपत्रक/कार्यालयीन आदेश मधील तरतूदी आपोआप अधिक्रमीत होऊन सदर दि. ०५ डिसेंबर, २०१४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदी या अंतीम समजण्यात याव्यात.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०३०३१११०३९७९२६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रभाकर देशमुख)

सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव

२. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव

३. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव
४. मा.विरोधी पक्षनेता,विधानसभा/विधान परिषद,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
५. सर्व सन्माननीय विधानसभा/विधान परिषद व संसद सदस्य,
६. मा.मंत्री (जलसंधारण) यांचे खाजगी सचिव,
७. मा.राज्यमंत्री (जलसंधारण) यांचे खाजगी सचिव,
८. सर्व मा.मंत्री/मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
९. अपर मुख्य सचिव (कृषी),कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई,
- १०.सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव,मंत्रालय, मुंबई
- ११.अपर मुख्य सचिव, महसूल व वन विभाग (मदत व पुर्नवसन), मंत्रालय, मुंबई,
- १२.आयुक्त (कृषि),कृषि आयुक्तालय, पुणे-४११००१.
- १३.सर्व विभागीय आयुक्त
- १४.संचालक (मृदसंधारण),कृषि आयुक्तालय, पुणे-४११००१.
- १५.प्रधान मुख्य वनसंरक्षक व महासंचालक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य,पुणे,
- १६.मुख्य अभियंता, लघुसिंचन (जलसंधारण) , पुणे.
- १७.मुख्य अभियंता, विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम, नागपूर.
- १८.संचालक,महाराष्ट्र सुदूर सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
- १९.संचालक, भूजल व सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
२०. मुख्य कार्यकारी अधिकारी/ अपर मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे
२१. महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मुंबई (प्रसिध्दीकरिता)
२२. सर्व जिल्हाधिकारी
२३. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी / अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
२४. महालेखापाल एक व दोन, महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर (लेखा परिक्षा व लेखा व अनुज्ञेयता)
२५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
२६. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
२७. सर्व उपायुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय,
२८. सर्व विभागीय कृषि सहसंचालक,
२९. सर्व अधिक्षक अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण) मंडळ,
३०. सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी.
३१. सर्व कार्यकारी अभियंता, लघु सिंचन (जलसंधारण)

३२. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,.
३३. सर्व मंत्रालयीन विभाग
३४. सर्व सह सचिव / उप सचिव/अवर सचिव/कार्यासन अधिकारी, ग्रा. वि. व ज.सं. विभाग, मंत्रालय, मुंबई.
३५. नियोजन विभाग/ वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
३६. जल-७, निवड नस्ती.